

September 9, 2022

The Manager, Listing Department, **BSE Limited,** Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400 001. **BSE Scrip Code: 542772** The Manager, Listing Department, **The National Stock Exchange of India Ltd.,** Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051. **NSE Symbol: IIFLWAM**

Dear Sir / Madam,

<u>Subject: Newspaper Publication – Disclosure under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")</u>

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations and in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 read with rules framed thereunder read with circulars issued by Ministry of Corporate Affairs, in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and all other applicable circulars issued by Securities and Exchanges Board of India in this regard, please find enclosed newspaper clippings of the public notice to the shareholders published today on September 9, 2022, intimating completion of dispatch of the Notice of 15th Annual General Meeting of the Company together with the Annual Report of the Company for the financial year 2021-22 via e-mails, in the following newspapers:

- 1. All India Edition of "Business Standard" and
- 2. All Editions of "Navshakti".

The newspaper publication shall also be available on the website of the Company i.e. www.iiflwealth.com.

Kindly take the same on record and oblige.

Thanking you,
Yours truly
For IIFL Wealth Management Limited

Rohit Bhase Company Secretary (ACS: 21409)

Email: secretarial@iiflw.com

Encl: a/a

IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED

Corporate & Registered Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013

TEL: (91-22) 4876 5600 | FAX: (91-22) 4875 5606

www.iiflwealth.com CIN: L74140MH2008PLC177884

Auto ancillary stocks set for fast lane, say analysts

Easing commodity prices & supply snags, and new car launches to aid sector

New Delhi, 8 September

turnaround in the margin pressure faced by auto ancillary companies may begin by the second half of the 2022-23 financial year (H2FY23), analysts say, as they expect the industry to reap the benefit of softening commodity prices, and easing supply snags with a lag. However, higher inventory costs may continue to dent the financials in the near-term.

"Despite minor relief in margins due to a cool-off in commodity prices, we expect margins to remain subdued in Q2FY23 due to higher inventory costs. We expect profitability to be visible from O4FY23 onwards," said Ricky Kirpalani, lead sponsor, First Water Capital Fund (AIF).

So far in 2022, key raw materials used in automobile manufacturing like steel, iron ore, aluminum, nickel, and rubber have dropped in the range of 16 per cent to 45 per cent. The decline, Nishit Master, portfolio manager, Axis Securities, said, could support margins of related companies, coupled with higher utilisation levels, and easing of semi-conductor shortages.

New order-book, EV push

Meanwhile, a bevy of car launches ahead of the festive season is expected to brighten

ON YOUR MARK					
(As on Sep 8)	CMP(₹)	YTD	(% change)		
Schaeffler India	3,507.9	99.5			
Timken India	3,401.6	71.1			
Minda Corporation	232.3	37.7			
SKF India	5,002.5	33.6			
Sundaram-Clayton	4,672.3	23.2			
Jamna Auto Industries	124.5	20.8			
ZF Commercial Vehicle Control	10,035.7	18.1			
Varroc Engineering	386.8	16.6			
Exide Industries	169.8	1.0			
Bosch	17,259.3	0.3			
Sensex	59,688.2	2.5			

fortunes of auto ancillary products. While Maruti Suzuki is scheduled to launch Grand Vitara this month; Mahindra and Mahindra, too, will see the XUV300 rolling out in September 2022. As per reports, around 10 to 15 new passenger vehicles are set to hit the roads later this year.

According to AK Prabhakar, head of research, IDBI Capital, auto-ancillary stocks like Sundram Fasteners, Bharat Forge, Timken, and Mahindra term, benefitting from a healthy order book and demand upsurge.

"Tyre stocks, too, are

expected to see some relief as Brent Crude oil slumps to \$90 per barrel," said Prabhakar.

That apart, auto ancillary companies involved in manufacturing of crucial safety equipment, may benefit from the government's renewed push towards road safety, provided over-regulation doesn't hamper sales, analysts said.

Union Transport Minister Nitin Gadkari, at a Business Standard event on Tuesday, said that the government will CIE may rally around 20-25 per make it mandatory for carcent in the short-to-medium makers to provide at least six airbags in an eight-seater vehicle from October onwards, in order to reduce road acci-

From electric mobility perspective, Gaurang Shah, investstrategist, Financial Services said Exide

Source: Bloomberg, exchange

Industries and Amara Raja Batteries stand to benefit as both the companies have invested heavily to build battery manufacturing facilities.

On the bourses, shares of auto ancillary companies like Automotive Axles, Bosch, Fiem Industries, Gabriel India, GNA Axles, Lumax Industries, and Varroc Engineering have surged up to 36 per cent so far this year, shows ACE Equity data. In comparison, the S&P BSE Sensex and Nifty50 have gained over 1 per cent, during

Broking industry growth moderating after strong FY22: ICRA

The growth in the domestic broking industry is moderating, following a robust performance during the 2021-22 financial year (FY22). During the first quarter of FY23, the net operating income for the industry fell 10 per cent, while net profits dropped 25 per cent on a quarterly basis, highlights ICRA Research in a note.

The change comes on the back of a drop in trading volumes that the outlook for the brokerage industry is stable, though its cent in March 2016," it said.

revenue trajectory and profitability are expected to moderate from the FY22 levels. The rating agency said that changes in regulations have increased operating capital requirements for the broking industry, "Stricter compliance, technology requirements. and discounted pricing pressures have hurt small brokerages. Discount brokerage houses are estimated to have accounted for amid heightened market uncertainty. ICRA, however, believes about 60 per cent of active clients as of June 2022, up from 2 per

Consider G-Sec STRIPS to lock in returns for very long tenures

Since this is a nascent category to invest, there could be liquidity risk

SANJAY KUMAR SINGH

Investors who want to invest in a sovereign-backed instrument which offers better returns than fixed deposits, may consider a product called G-Sec STRIPS (STRIPS stands for separate trading of registered interest and principal securities).

However, since this is a nascent product category, understand its pros and

Created from G-Secs

Both G-Secs (government securities) and G-Sec STRIPS are issued by the Reserve Bank of India (RBI) and have sovereign backing. G-Secs pay investors a half-yearly coupon. An investor who invests in, say, a five-year G-Sec (coupon rate, say, 7 per cent) receives 10 coupons, and the principal at the end of five years.

These coupons and principal can be stripped into separate securities to create G-Sec STRIPS. Each of these STRIPS will pay 3.5 per cent (in this example) on maturity date, and one will pay ₹100 at the end of five years.

The RBI auctions G-Secs. An entity, such as a primary dealer or a bank, that possesses G-Secs can request the central bank to convert them into G-Sec

"The seller applies a discount to each of these cash flows and sells them

to customers. In effect, the customer buys a deep-discount bond," says Ankit founder. Gupta, BondsIndia.com, a platform trying to promote G-Sec STRIPS among retail investors. Currently, retail investors can buy them online

Some other bond players could be offering them in private, off-line transactions.

from BondsIndia.com.

"Another option is to go to the sec- | in the interim. ondary market segment of the RBI Retail Direct platform. It has a negotiation system. You can place a buy request and buy them in a negotiated transaction there," says Udbhav Rajeshbhai Shah, investment advisor, iFast Global Markets.

In BondsIndia.com, the minimum investment required is the face value

G-SEC STRIPS' YIELDS ARE CURRENTLY ATTRACTIVE

S	Scrip name	Maturity date	Offer yield (%)	Price (₹)	Maturity price (₹)
S	CSTRIP GS 15-DEC-2023C	15 Dec '23	6.40	92.30	100
f 1	CSTRIP GS 22-AUG-2027C	22 Aug '27	7.05	70.93	100
_	CSTRIP GS17-DEC-2032C	17 Dec '32	7.25	49.43	100
i	CSTRIP GS02-JUL-2040C	2 Jul '40	7.38	26.38	100

Note: C in the name means the Strip has been created from a coupon payment; P means from principal

of ₹1,000 (the discounted price at the time of purchase would be less). Investors need a demat account.

Lock-in your returns

G-Sec Strips allow investors to lock in returns over a wide variety of tenures. 'We can make these instruments available for tenures ranging from six months to 30-35 years," says Gupta.

Investors who need a guaranteed payout after a fixed tenure for goals such as a child's college education or marriage or their own retirement can invest in them. Investing in G-Secs wouldn't work as they don't need regular payouts.

Being government-backed, they carry zero default risk. And by holding them till maturity, the investor can eliminate interest-rate risk.

Stripping converts each payout into

a tradeable instrument. The stripped coupons and the principal each become a separate security that can be traded. Investors can sell them before maturity if they want to," says

YOUR MONEY

In a falling interest rate scenario, the investor could make a gain by selling them

Joydeep Sen, corporate

trainer (debt markets) and

Higher returns than FDs

author.

Currently, G-Sec Strips are offering higher returns than bank fixed deposits (FDs). Ten-vear G-Sec Strips are offering 7.25 per cent yield. The 5-10 year FD from the State Bank of India is offering 5.65 per cent (6.45 per cent to senior

Nascent category

This is a nascent product category. 'Not many brokers are offering them. This creates concentration risk. If several brokers were offering the product. the price discovery would have been more efficient at the time of purchase and sale (prior to maturity)," says Shah.

While the wholesale segment of the G-Sec market is liquid, this doesn't hold true for the retail segment. This will hold true for G-Sec Strips also.

Exit before maturity could create interest-rate risk. "If interest rates have moved up between your purchase and sale date, there would be a mark-tomarket impact that would adversely affect your return," says Sen.

Taxed as interest on maturity

Gains from these instruments get taxed as interest income at maturity in the hands of investors and as business income in the hands of traders.

'Where the Strips are transferred at any time before maturity date, the difference between the sale price and the cost of the Strips will be taxable as capital gains in the hands of an investor, or as business income in the hands of a trader," says Suresh Surana, founder, RSM India.

Target maturity funds (TMFs) have tenures up to 10 years and fixed maturity plans (FMPs) up to five years. When held for more than three years, they offer indexation benefit.

Should you invest?

Invest in G-Sec Strips if you understand the product, have a very long tenure, and won't need the money before maturity. "If you need money in the interim, take a loan against these secu-



IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED

CIN: L74140MH2008PLC177884

Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

Tel: (+91-22) 4876 5600 | Fax: (+91-22) 4646 4706

Email id: secretarial@iiflw.com | Website: www.iiflwealth.com

NOTICE OF 15TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Fifteenth Annual General Meeting ("AGM") of IIFL Wealth Management Limited ("Company") will be held on Friday, September 30, 2022, at 4:00 p.m. (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members at a common venue, to transact the businesses specified in the Notice convening the AGM ("AGM Notice") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015") read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and all other applicable circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") in this regard (collectively referred as "MCA and SEBI Circulars").

In accordance with the MCA and SEBI Circulars, the AGM Notice along with the Annual Report of the Company for the financial year 2021-22, is sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses were registered with the Company / Depositories. Members may note that the AGM Notice and aforesaid Annual Report is also available on the website of the Company i.e. www.iiflwealth.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. The dispatch of the AGM Notice through e-mails is completed on Thursday, September 8, 2022.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015, read with Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on the businesses specified in the AGM Notice through e-voting services of CDSL. The voting rights of Member shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up share capital of the Company. Only the Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

All the Members are informed that:

- Members holding shares either in physical form or in dematerialization form and whose names are recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by Depositories, as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022, are eligible ("Eligible Members") to exercise their right to vote by remote e-voting system as well as e-voting during the AGM, on the businesses specified in the AGM Notice.
- b) The remote e-voting shall commence on Monday, September 26, 2022, at 9:00 a.m. (IST).
- c) The remote e-voting shall end on Thursday, September 29, 2022, at 5:00 p.m. (IST).
- The remote e-voting will not be allowed before or beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be disabled by CDSL after 5:00 p.m. (IST) on September 29, 2022.
- Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to change subsequently.
- have not registered their email address is provided in the AGM Notice.
- g) E-voting during the AGM:
 - The Members can participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but will not be able to cast their vote again at the AGM.

The manner of remote e-voting for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who

- ii) The procedure for e-voting at the AGM is mentioned in the AGM Notice.
- iii) Only those Members, attending the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote at the AGM

Any person who becomes Member of the Company after the AGM Notice is sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022, is requested to refer to the login method explained in the AGM Notice and may contact the Company at secretarial@iiflw.com in case of any queries.

In case of queries / grievances relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and evoting manual for members at the HELP Section at the website of the CDSL i.e. www.evotingindia.com or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no: 1800 22 5533 or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL at A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or write an e-mail to the Company at Secretarial@iiflw.com.

For IIFL Wealth Management Limited

Date: September 08, 2022

Company Secretary ACS: 21409

BRIGHT FUTURE EXPO: AN INITIATIVE OF GRAMEEN BANK WOMEN EMPLOYEES

On the initiative of Women Officers of Maharashtra Gramin Bank, Bright Futures Expo was organized at Varsha Inn Hotel here recently. The initiative was inaugurated by the bank's director Shri. AP Pathak,



TENDER CARE —

Additional Commissioner, Aurangabad Division. Mr. Milind Gharad, Chairman of the Bank, Mr. Vasant Burkul, Regional Manager were present on this occasion.

Through this EXPO, information about various loan schemes of the bank, home loan, car loan, commercial loan, property mortgage loan, doctors special loan etc., quick loan approval is being given by scrutinizing the loan documents.

Mr. Sanjay Wagh, Chief General Manager of the Bank bank has informed that through this Bright Futures Expo, today Rs.150 crore loans have been sanctioned.

Mr. Milind Gharad, Chairman of the Bank has congratulated all the women officers for creating this new ideal by working hard for women employees and officers.

BOMBAY MERCANTILE CO-OPERATIVE BANK REGISTERS PROFIT OF RS 2.36 CRORES IN YEAR 2021-2022



or the third year in row consecutively, overcoming the two corona waves and its continuing after effect that had hit the economy, the Bombay Mercantile Co-operative Bank has registered a profit of Rs 2.36 crores in the year 2021-2022. This was announced by the Bank chairman Zeeshan Mehdi while addressing the 85 Annual General Body held today at the Haj House in Mumbai. Mr Mehdi unveiled the future plans and said the Bank will soon foray into the Insurance Sector and Mutual Funds sector, permission of which have been received by the RBI as a part of our major diversification plan" to broad base our base and augment resources After the launch of mobile applast vear, the Chairman said whose services are being utilized by a large section of bank customers, Mr Mehdi said new features like RTGS and NEFT digital transaction have been added. Besides these, the Bank has also implemented UPI and BBPS enabling digital transaction online on Paytm, Google Pay and other

LIC OF INDIA INTRODUCES LIC'S NEW **PENSION PLUS (PLAN NO. 867)**

ife Insurance Corpora-Lion of India has introduced a new plan - LIC's New Pension Plus(Plan No.867) with effect from 05.09.2022. The UIN for this



- Advertorial

plan is 512L347V01. This is a non participating. Unit Linked, Individual Pension Plan which helps to build corpus by systematic and disciplined savings which can be converted into regular income by purchase of an annuity plan on completion of term. The product was launched at Hotel Trident in an function of Insurance Week Celebration in the presence of Retired Chairmen and Managing Directors. Shri. G.N. Bajpai, Retired Chairman, LIC & SEBI and Shri. T.S. Vijayan, Retired Chairman, LIC & IRDAI were

This plan can be purchased either as Single Premium or Regular Premium payment frequency. Under a Regular Premium policy, the Premium shall be payable over the term of the policy. The Policyholder shall have option to choose the amount of premium payable and policy term subject to minimum and maximum limits of Premium, Policy Term and Vesting Age. An Option shall also be available to Life Assured to extend the accumulation period or de-

VARIOUS PROGRAMS AND FUNCTIONS ORGANIZED BY BANK OF INDIA, AHMEDABAD ZONE ON OCCASION OF 117th FOUNDATION DAY



he Foundation Day function was organized by Bank of India, Ahmedabad Zone on 07 September 2022 on the occasion of 117th Foundation Day of the Bank, Various business campaigns as well as various activities were organized in the zone during the function, under which the Coordination Cell for Bol Retired Members, Gujarat was inaugurated by Shri. Rajendra Man Pandey, General Manager, National Banking Group, Gujarat in the Zonal Office. Shri Ravi Shankar, Zonal Manager, Ahmedabad Zone and other executives contributed for environmental protection by planting trees in Gujarat Vidyapeeth. After that a health check-up camp was organized for all the staff members in Ahmedabad zonal office.

SANJAY MALHOTRA, SECRETARY, DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES PARTICIPATES IN CUSTOMER CONNECT & OUTREACH PROGRAM ORGANISED BY BOM

Bank of Maharashtra organised a customer connect and outreach program at PYC Gymkhana. Pune on 3rd September, 2022. Shri Sanjay Malhotra, Secretary, Department of Financial Services, was the chief guest for the event. Shri Bhushan Kumar Sinha, Joint Secretary, DFS was also present. MD & CEO, BoM, Shri AS Rajeev,



Executive Directors, Shri A B Vijayakumar & Shri Asheesh Pandey, General Managers, Zonal Managers of Pune City, East and West zones, and other staff

event. Before attending the event Shri Malhotra chaired a meeting, at BoM, Head Office with the Top Management of the Bank, where he reviewed Bank's performance. Sanjay Malhotra, Secretary, Department of Financial Services congratulated BoM, for being the Top performer in terms of Business growth among PSBs.

members were present in the

Shri Malhotra, asserted on devising various banking products and services and considering customer satisfaction as top priority. Shri A S Rajeev, MD & CEO, BoM said, "This really is a proud moment for all of us having Secretary, Financial Services among us today and this will signify our future journey

Eternal Offshore Services Private Ltd

Continuous Synopsis Record (Coastal) No. DGS/CSR /844-no 1.

the property of Eternal Offshore if any one found this documents please return to eternal offshore services private ltd, Office No. 211, the great eastern chambers premises Co- operative Society Ltd, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai- 400614 (Police Complain no. missing property Belapur Police Station) 831/2022

Eternal Offshore Services Private Ltd

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

रिलायन्स रिटेल लिमिटेड

CIN: U01100MH1999PLC120563 नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई - ४०० ००२ दूरध्वनीः +९१-२२-३५५५ ३८०० • ई-मेलः retail.secretarial@ril.com • वेबसाईटः www.relianceretail.com

कंपनीच्या भागधारकांसाठी सूचना तेविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानासंबंधी माहिती

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांची पूर्तता करत असताना, शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजी भाप्रवेळ सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरान्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') होणाऱ्या कंपनीच्या तेविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''एजीएम''), आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व त्यासोबत जोडण्याची आवश्यकता असलेले इतर दस्तऐवज, कंपनीच्या सदस्यांना ८ सप्टेंबर, २०२२ रोजी इलेक्टॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.relianceretail.com येथे आणि कंपनीचे रजिस्टार व हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध आहेत.

एजीएमची सूचना प्रसारित करण्याच्या तारखेपासून एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज सदस्यांसाठी तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. सदर दस्तऐवज तपासण्याची इच्छा असलेल्या सदस्यांनी retail.secretarial@ril.com येथे

दूरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या दरम्यान ई-मतदान:

कंपनी आपल्या सदस्यांना एजीएममध्ये मंजूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''**ई-मतदान**'') मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्य येथे खाली नमूद करण्यात आलेल्या तारखांना दूरस्थ पद्धतीने मतदान करू शकतील (''दूरस्थ ई-मतदान''). कंपनीने ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक यांच्या सेवा घेतल्या आहेत.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेलचे पत्ते नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी दूरस्थ मतदान पद्धतीने मतदान करण्यासह, मतदानाशी संबंधित माहिती आणि सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. (अ) एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर कंपनीची सदस्य बनलेल्या आणि अंतिम मुदतीच्या तारखेला (येथे नमूद करण्यात आली आहे) समभाग धारण करणाऱ्या व्यक्ती; (ब) युजर आयडी आणि पासवर्ड विसरलेले सदस्य, यांनी कोणत्या पद्धतीने ते मिळवावे हे एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.

दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल:

दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची वेळ : रविवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२२ रोजी भाप्रवेळ सकाळी ०९:०० वाजता

दूरस्थ ई–मतदान संपण्याची वेळ : गुरूवार, दिनांक २९ सप्टेंबर, २०२२ रोजी भाप्रवेळ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

वरील तारीख व वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल बंद

ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान (''इन्स्टा पोल'') करू शकतील

अंतिम मुदतीच्या तारखेला म्हणजे शुक्रवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ रोजी ज्याचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे अशी व्यक्तीच फक्त दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास किंवा इन्स्टा पोल द्वारा मतदान करण्यास पात्र असेल.

ई-मेलचा पत्ता नोंदवण्याची / सुधारणा करण्याची पद्धती:

- (अ) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची कंपनीपाशी नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांक, ई-मेलचा पत्ता आणि सोबत पॅनकार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला retail.secretarial@ril.com येथे लिहून किंवा केफिनटेक यांना rrlinvestor@kfintech.com येथे लिहून ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी / सधारणा करावी
- (ब) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना, त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदानासंबंधी काही शंका असल्यास, सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट: https://evoting.kfintech.com येथे ई-मतदानासाठी उपलब्ध असलेल्या ''डाऊनलोडस'' भागात ड्रॉपडाऊन द्वारा उपलब्ध असलेला ''हेल्प'' आणि ''एफएक्यू'' भाग/ई-मतदान वापरण्याविषयी सूचनापत्रक पहावे.

ई-मतदानसंबधी काही चौकशी/तक्रार असल्यास, सदस्यांना खालील संपर्काच्या तपशीलाची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे:

श्री. एस्. पी. वेणुगोपाल, उपाध्यक्ष,

केफिन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (युनिट: रिलायन्स रिटेल लिमिटेड) सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ आणि ३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट,

हैदराबाद ५०० ०३२

ई−ਸੇਲ: evoting.rrl@kfintech.com

टोल फ्री क्रमांक: १८००-३०९-४००१ (सर्व कामकाजाचे दिवशी सकाळी ९:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत)

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

सदस्य जिओमिट द्वारा https://jiomeet.jio.com/rrlagm येथे व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राहू शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत टिप क्र.९ मध्ये देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असे सदस्य एजीएमला उपस्थित राहू शकतील परंतु पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील.

> संचालक मंडळाच्या आदेशाने स्वाक्षरी/-के श्रीधर

> > कंपनी सेक्रेटरी

IIFL

IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED CIN: L74140MH2008PLC177884

Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

दिनांक : ९ सप्टेंबर, २०२२

स्थळ : मंबई

Tel: (+91-22) 4876 5600 | Fax: (+91-22) 4646 47606

Email id: secretarial@iiflw.com | Website: www.iiflwealth.com १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

येथे असे सूचित करण्यात येते की आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (**'कंपनी')** ची पंधरावी वार्षिक सामान्य बैठक (**'एजीएम')** ही शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२, रोजी (भारतीय वेळेनुसार) दुपारी ४:०० वाजात व्हिडियो कॉन्फरन्स (**'व्हीसी')**/ इतर ऑडियो व्हिज्युअल (**'ओएव्हीएम')** च्या माध्यामाने, एका ठिकाणी वैयक्तिक स्वरूपात एकत्र न येता वार्षिक सामान्य बैठकीच्या सूचनेनुसार **('एजीएम सूचना')** कंपनी कायदा, २०१३ **('कायदा')** आणि सेबी **(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिकायरमेंट्स)** नियामक, २०१५ च्या सामान्य परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि कॉर्पोरेट मंत्रालय **('एमसीए)** च्या मे १३,२०२२ च्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ आणि इतर सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') च्या इतर परिपत्रकांनुसार (ज्यांना एकत्रितपणे 'एमसीए आणि सेबी परिपत्रक' असे नमूद केले जाईल) उद्योगाच्या व्यवहारांसंदर्भात आयोजित करण्यात येणार आहे.

एमसीए आणि सेबी परिपत्रकानुसार, एजीएम सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१- २२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल हा फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अशा सदस्यांना पाठविला जाईल ज्यांचे ई-मेल हे कंपनीच्या डिपॉझिटरीमध्ये नोंदविले असतील.सदस्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की कंपनीची एजीएम सूचना आणि नमूद केलेला वार्षिक अहवाल हा कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.iiflwealth.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध आहे तसेच सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड च्या www.evotingindia.com या संकेत स्थळावर देखील उपलब्ध आहे. ई-मेलच्या माध्यमाने एजीएम सूचना ही गुरवार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी पाठवून झाली

कंपनी कायदा (व्यवस्थापन आणि प्रशासन) २०१४ च्या विभाग १०८ सह नियम २० आणि सेबी लिस्टिंग नियामक, २०१५ च्या नियामक ४४ नुसार त्या सह इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या सामान्य बैठकीवरील सेक्रेटेरियल स्टॅन्डर्ड्स (एसएस-२) नुसार कंपनीद्वारे सदस्यांना एलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएम सूचनेमधील व्यवहारांवरती मतदान करण्याची परवानगी देत असून याकरिता सीडीएसएलच्या ई-मतदान सेवांचा अवलंब केला जाईल. मतदानाचा अधिकार हा कंपनीच्या पेड-अप शेअरमधील इकिटी शेअर्सच्या तुलनेनुसार असेल.व्हीसी/ओएव्हीएम च्या माध्यामाने एजीएमला हजर राहाणाऱ्या सदस्यांची हजेरी ही कायद्याच्या विभाग १०३ नुसार संख्या जाणून घेण्याकरता केली

सदस्यांना माहिती देण्यात येते की:

- a) कट ऑफ दिनांक शुक्रवार, सप्टेंबर २३ २०२२ पर्यंत डिमटेरियलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपातील शेअर्स असलेल्या ज्या सदस्यांची नावे ही डिपॉझिटरीद्वारे लाभार्थी नोंदणी वहीत नोंदविली गेली असतील तेच सदस्य पात्र (पात्र सदस्य) म्हणून ओळखले जातील आणि त्यांनाच एजीएम सूचनेमध्ये दिलेल्या व्यवहारांवरती एजीएमच्या वेळेला रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाच्या माध्यमाने मतदान करता येऊ शकेल.
- b) रिमोट ई-मतदान हे सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ रोजी सकाळी (भारतीय वेळेनुसार) ९:०० वाजता सुरू होईल
- c) रिमोट ई-मतदान हे गुरूवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) ५:०० वाजता संपेल
- नमूद केलेल्या वेळेनंतर रिमोट ई-मतदानाची सुविधा दिली जाणार नाही आणि सप्टेंबर २९,२०२२ रोजी संध्याकाळी ५:०० (भारतीय वेळेनुसार) नंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-मतदान मोड्युल बंद केले जाईल
- e) एखाद्या ठरावावर सदस्याने आपले मत नोंदविल्यानंतर, ते त्याला बदलता येणार नाही.
- ज्या सदस्यांकडे डिमटेरियलाइज्ड किंवा भौतिक स्वरूपा शेअर्स आहेत आहेत पण त्यांचा ई-मेल ॲड्रेस नोंदविलेला नाही त्यांना रिमोट ई-मतदानाच्या माध्यमाने मतदान कसे करावे हे एजीएम सूचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे.
- g) एजीएमच्या वेळेला ई-मतदान:
 - i) ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाच्या मध्यमाने आपले मत दिले आहे, त्यांना एजीएमच्या वेळेला पुन्हा मतदान करता येणार नाही.
 - ii) एजीएमच्या वेळेला ई-मतदान कसे करावे हे एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 - iii) व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमाने एजीएमला हजर राहणाऱ्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाच्या माध्यमाने ठरावांवर मतदान केले नसेल किंवा त्यांना तसे करता आले नसल्यास, ते एजीएमच्या वेळेला मतदान करण्यास पात्र असतील

कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएम सूचना पाठविल्यानंतर पण कट ऑफ तारखे पुर्वी म्हणजेच शुक्रवार, सप्टेंबर २३ २०२२ पुर्वी एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य झाल्यास, त्याने एजीम सूचनेमध्ये दिलेल्या लॉगीन पद्धतीचा अवलंब करावा आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास कंपनीशी secretarial@iiflw.com या ई-मेल वर संपर्क

ई-मतदानाबाबतीत कोणतेही प्रश्न/तक्रार असल्यास, सदस्यांनी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळावरील हेल्प विभागात असलेले ई-मतदान मॅन्युअल बघावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे मेल द्वारे संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० २२ ५५३३ वर संपर्क साधावा किंवा सीडीएसएलचे श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मेरॅथॉन फ्युटरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम जोशी मार्ग, लोअर परेल (पु), मुंबई ४०० ०१३ वर संपर्क करावा किंवा कंपनीला secretarial@iiflw.com येथे मेल द्वारे संपर्क करावे.

आय आय एफ एल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड साठी रोहित भसे कंपनी सचिव

एसीएस:२१४०९

ि SBI भारतीय स्टेट बैंक दोस्ती पिनॅकल, गाळा क्र. ३, प्लॉट ई७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, सर्कल क्र. २२, ठाणे (प) ४०० ६०४. ईमेल : rasecc.thane@sbi.co.in

(नियम ८ (१))<mark>कब्जा सूचना</mark> (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मार सुचना जारी करून कर्जदार यांना खालील नमूदप्रमाणे पुढील व्याजासह सुचनेत नमूद रकमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे खालील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्जा** त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ३ सप्टेंबर, २०२२ तारखेरोजीस घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टे**ट बँक ऑफ इंडिय** वास येथे खालील प्रत्येक खात्यासमोर नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील:

कर्जदारांचे नाव १३(२) सूचनेची तारीख/रक्कम		मिळकतींचे वर्णन		
	२८.०२.२०२२ / रु. १,०२,५२२.१९/- (रुपये एक लाख दोन हजार			
आणि श्रीम. मेघा मधुकर	पाचशे बावीस आणि एकोणिस पैसे मात्र) २८.०२.२०२२ रोजीप्रमाणे सह	ट्रान्सफॉर्मर जवळ, मुरबाड, जि. ठाणे - ४२१ ४०१.		
कृष्णाजी देसले	पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ.			
सौ. संगीता राजेशकुमार शाह	०२.०७.२०२२ / रु. ४,६५,०२३/- (रुपये चार लाख पासष्ट हजार तेवीस	फ्लॅट क्र. १०४, ए-विंग, विठ्ठल व्हिला, १ला मजला,		
आणि श्री. राजेश पन्नालाल शाह	मात्र) ०२.०७.२०२२ रोजीप्रमाणे सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार इ.	ज्ञानदीप नगर, पोस्ट ता. मुरबाड.		

गरण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. दिनांक : ०३-०९-२०२२, ठिकाण : मुखाड, जि. ठाणे

एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ASPIRE मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एसटी डेपोच्या समोर, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४०००२५

सीआयएन : U65923MH2013PLC248741

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ अनुपालन नियम ८(१) अन्वये ऑणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्य तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना /सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

. मागणी सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचूना देण्यात येते की, निम्नुस्वाक्षरीकारांनी सदूर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदेर रूल्सचा रूल ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमद केलेल्या कब्जा तारखेस कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमृद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकरीशी केलेला कोणताही व्यवहार हा एस्पायर होम फायनान्स कॉपॉरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील तारण् मत्तांचे विमोचन् करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे

अ. क्र.	कर्ज करार क्र./कर्जदार/ सह–कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	कब्जा घेतल्याची तारीख	गहाण मिळकती/तींचे वर्णन
१	LXTIT00316-170050065 स्वप्नील सुरेश कणेरकर आणि सीमा सुरेश कणेरकर	२५-०५-२०२१ रोजीस रु. ८९३१२२/-		फ्लॅट क्रमांक - २०३, दुसरा मजला, ए - विंग, वसंत व्हॅली अपार्टमेंट, आनंद रेसिङेस्सीजवळ, कोळी फार्म हाऊस, एस. नं २२४/३, अजित पेट्रोल पंपासमोर, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०२
?	LXPUN00815-160005818 इब्राहिम इस्माईल काझी आणि	१४-०९-२०२१ रोजीस म ०१० १ ९/-		घर क्रमांक - ४६२, मु. पोस्ट - जिते, मज्जीदजवळ, तालुका - महाड, जिल्हा - रायगड, महाराष्ट्र - ४०२३०१

स्थळ : महाराष्ट्र भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

अधिकृत अधिकारी एस्पायर होम फॉयनान्स कॉपोरेशन लि



ओमकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सी/५१५. कनकिया झिलिऑन. एलबीएस रोड आणि सीएसटी रोडचे जंक्शन. बीकेसी ॲनेक्स, इक्रिनॉक्स जवळ, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०.फोन: ०२२-२६५४४००/७३०३०२१३१९

सही/-

(जोडपत्र-IV-ए) (नियम ८(६) साठी परंतुके पहा) स्थावरच्या मिळकतीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) साठी परंतुकान्वये

स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. वर्वसामान्य जनता आणि विशेषत: खालील नमुद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या तारण मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, दि ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कब्जा घेतला त्या वरील उल्लेखित कर्जदार/सह-कर्जदार कडून दि ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, तारण धनको यांच्याकडून खालील उल्लेखित थकीत वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तत्त्वाने आणि ''कोणत्याही मदतीशिवाय तत्त्वाने'' २९.०९.२०२२ रोजीस स. ११.०० (बोली सादरीकरणाची अंतिम तारिख आणि वेळ २८.०९.२०२२ रोजी दु. ४.००वा.) रोजीस विक्री करण्यात येईल.

अनु	कर्जदार	संयुक्त/सह-	सरफैसी ॲक्ट, २००२	सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचनेनुसार
क्र.		कर्जदार	च्या कलम १३(२) अन्वये	थकीत
			सूचनेची तारिख	
१	श्री. अमित अशोक कानुंगो	सौ. उषा अशोक कानुंगो	२४.०४.२०१९	०८.०४.२०१९ रोजीस रु. ६५,७२,८७५/- सह पुढील थकीत व्याज, प्रभार, परिव्यय इ.
7	मे. व्यावा अपिअरल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड	श्री. अमित अशोक कानुंगो	२४.०४.२०१९	१५.०४.२०१९ रोजीस रु. ३६,८३,०४,३५३/- सह पुढील थकीत व्याज, प्रभार, परिव्यय इ.

दि ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (ओमकारा पीएस ०९/२०१९–२० ट्रस्टच्या क्षमतेत कार्यरत) यांनी वरील उल्लेखित कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार विरुद्ध असलेली कर्जाची संपूर्ण थकबाकी भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लिमिटेडकडून खालील उल्लेखित तारणांह १४.०८.२०१९ दिनांकीत अभिहस्तांकन करार द्वारे

स्थावर मिळकत, राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम आणि ज्ञात भार (काही असल्यास) चे तपशिल खालीलप्रमाणे

l	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इअर
П	प्लॉट क्र. ए-२४, शास्त्री नगर, सुंदरवन कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३, मुंबई शहर आणि मुंबई	₹.	रु.
	उपनगरच्या मुंबई आणि उपजिल्हाच्या नोंदणीकृत जिल्हामध्ये गाव ओशिवाराचा जमीन धारक सी.टी.एस. क्र.	3,82,00,000/-	38,20,000/-
	६२६/ए च्या भाग आणि विभागावर बांधलेली शिवशक्ती अपार्टमेंट को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. १३		
	व्या मजल्यावर स्थित फ्लॅट क्र. १३०२, मोजमापित १०५१.४३ चौ.फू. चटई क्षेत्र आणि सीमाबद्ध: पूर्वेला किंवा		
	त्यादिशेने: सीटीएस क्र. ६२५/२५, पश्चिमेला किंवा त्यादिशेने: ४४ आतील रोड, उत्तरेला किंवा त्यादिशेने: व्हाय		
	४४ आतील रोड, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: सीटीएस क्र. ६२६/२३.पी.जी, ६२६/२४बी.पी.जी, सीटीएस		
	६२६/४६		

ई-लिलावाची तारीख	२९.०९.२०२२ रोजी स. ११.०० वा. ते दु. १२.००
किमान बोली वाढ रक्कम	रु. १,००,००० (रुपये एक लाख मात्र)
सहभागी होण्याचे बोली पत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	२८.०९.२०२२ सायं ४.०० पर्यंत
निरिक्षणाची तारिख	१६.०९.२०२२ दु. ३.०० ते दु. ४.०० दरम्यान
ज्ञात दायित्व	ज्ञात नाही

मुद्रा प्रकाशन हे मिक्यरिटी इंटोस्ट (एस्फोर्सपेंट) रूल्म २००२ च्या नियम ८(६) महवाचता नियम ९(१) अन्वयं कर्जटार / हमीटार यांना मध्या तीम दिवसांची सचना आहे विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच https://omkaraarc.com/auction.php मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. बोलीदार वेबसाईट https://www.bankeauction.com ला सुध्दा भेट देवु शकतात किंवा सेवा पुरवठादार मे. सी१ इंडिया प्रा.लि., फोन हेल्पलाईन: +९१-७२९१९८११२४/२५/२६, हेल्पलाईन ईमेल आयडी : किंवा श्री. हरीष गोवडा, मोबाईल: ९५९४५९७५५५, ईमेर

सही/- प्राधिकृत अधिकारी, ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि दिनांक: ०९.०९.२०२२ (ओमकारा पीएस ०९/२०१९-२० ट्रस्टचे ट्रस्टी म्हणुन तिच्या क्षमतेत कार्यरत)



दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. मुंबई

(रजि. नं. BOM/BNK/127 of 1973) प्रशासकीय कार्यालय :- ४१८/२०, मौलाना आझाद रोड मुंबई ४०० ००४

कर्ज वसुली विभाग: - ४१८/२०, मौलाना रोड, आझाद, रोड, मुंबई ४०० ००४. फोन नं. - ८६९१०९६१०७ /८४२५८८००५१

सह जोडलेले वसुली अधिकारी

स्थावर मिळकतीची जाहीर लिलाव नोटीस

खालील दर्शविलेल्या कर्जदारांकडून एकूण थकीत रक्कम रु. ३,२०,७६,०४३ (रुपये तीन कोटी वीस लाख शहात्तर हजार त्रेचाळीस फक्त) व्यवसाय कर्ज ७५१-८२ दि. ०१.१०.२०२१ पासुन पुढील व्याजासह पुर्ण भरण्याचे तारखेपर्यंत वसुलीकरिता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये नियुक्त केलेल्या बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून "जे आहे जेथे आहे" तत्वावर श्री संतोष मारुतराव मोरे यांनी मे पांडूरंग कृपा ट्रान्सपोर्ट भागीदार १) श्री संतोष मारुतराव मोरे २) सौ. मनिषा संतोष मोरे यांचे कर्जास तारण म्हणून नोंदणीकृत गहाण खताने दिलेली निवासी मिळकत जप्त करण्यात आली असुन सदर निवासी मिळकतीच्या विक्रीकरीता सर्वसामान्य जनतेकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात येथ आहेत. निवार्स मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे.

मिळकतीचे वर्णन	आरक्षित किंमत	इ.अ.र.	लिलावाची तारीख स्थळ व वेळ
	31171Q171 1474171	Ş.SI. (.	रिरासीमाजा साराज स्वळ म मळ
मालक :- श्री. संतोष मारुतराव मोरे	रुपये	रुपये	दि. १२.१०.२०२२
निवासी स्थावर मिळकत पत्ता :- फ्लॅट नं. १०२, पहिला	३,२५,५८,४००/-	३२,५५,८४०/-	स्थळ : मुख्य कार्यालय
मजला, चंदन को ऑप हौसिंग सोसायटी लि, प्लॉट नं.			वसुली विभाग - द.म.क.
१३७, सिटी सर्व्हे नं. ९७/७४, सुपारी बाग इस्टेट, शिवडी			जावली सहकारी बँक लि,
विभाग, परमार गुरुजी मार्ग, परेल (पूर्व) , मुंबई – ४०००१ २.			४१८/२०, मौलाना आझाद
एकूण क्षेत्र :- ११४० चौ.फुट कारपेट			रोड मुंबई ४०० ००४ येथे
			दुपारी २.०० वाजता
<u> </u>		<u> </u>	

निरिक्षण तारीख आणि वेळ :- दि. २८.०९.२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत

- १. लिलावाच्या अटी आणि शर्ती समाविष्ट बोली प्रपत्र आणि इतर काही माहिती हवी असल्यास रुपये ५००/- जमा करुन निरिक्षणानंत कोणत्याही कामकाजाचे दिवशी प्राधिकृत अधिकारी यांचे कार्यालयातून प्राप्त करता येतील.
- मुंबई येथे दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि. मुंबई च्या नावे पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्ट स्वरुपात रु. ३२,५५,८४०/- व्याज मुक्त इसारा अनामत रक्कम यासह बंद पाकीटातून त्यांचे बोली इच्छूक बोलीदारांनी पाठवाव्यात प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे दिनांक ११.१०.२०२२ रोजी संध्या. ५.०० वाजेपर्यंत निविदा स्विकारल्या जातील. विहित तारीख आणि वेळेपश्चात प्राप्त निविदा स्वीकारण्यात येणार नाहीत. वरील नमूद पत्त्यावर १२.१०.२०२२ रोजी दुपारी २.०० वाजता निविदा उघडण्यात येतील उपस्थित बोलीदारांना त्यांच्या बोलीवर सुधारणा करण्याची संधी देण्यात येईल.
- ३. यशस्वी बोलीदारानी १२.१०.२०२२ रोजी त्वरीत इसारा रक्कमेसह अंतिम बोली रक्कमेच्या २५% रक्कम भरणा आणि उर्वरीत ७५% हा ३० दिवसांच्या आत अर्थात १२.११.२०२२ रोजी संध्या ५.०० वाजेपर्यंत करणे आवश्यक आहे.
- वरील मुद्दा ३ मधील नमूद केल्याप्रमाणे बोली खकमेच्या २५% खकम जमा करण्यास यशस्वी बोलीदार कसुरदार ठरल्यास इसारा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल तसेच लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करण्यास यशस्वी बोलीदार कसूरवार ठरल्यास इसारा त्या तारखेपर्यंत जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि पुन्हा लिलावाद्वारे त्यानंतरच्या तारखेला मिळकतीची पुर्नविक्री करण्यात येईल. मिळकतीविरुध्द सर्व प्रभार, कर्ज लेवीज, कर, शासन कर, सोसायटीची थकबाकी, आणि / किंवा मिळकतीचे विरोधात इतर देणी / दायित्व
- कोणत्याही कारणाशिवाय कोणतेही वा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा वा फेटाळण्याचा हक्क आणि पुढे ढकलण्याचा / रद्द करण्याचा हक्क कोणत्या पूर्व सुचनेशिवाय लिलाव विक्रीची अटी व शर्ती सुधारीत करण्याचा हक्क प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहे.
- वरील मिळकतीचे कर्जदार/मालक यांना सदर प्रसिध्दी देखील ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. ८. निविदा अर्जासह कोणतेही निवासी प्रपत्र वा व्यवसाय पुरावा आणि पॅन कार्डची प्रत निविदाधारकाने दाखल करावे.
- ९. कोणतेही वाद असल्यास केवळ मुंबई न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात मर्यादेत असतील. १०.माझ्या हस्ते आणि शिक्यानिशी सोमवार दिनांक ०९.०९.२०२२ जाहीरात प्रसिध्द करण्यात आली.
- दिनांक : ०९.०९.२०२२ ठिकाण : मुंबई



सही/ -(श्री दिलीप लक्ष्मण वांगडे) प्राधिकृत अधिकारी

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, १) श्री. वेंकटेश्वरन व्ही आणि २) सौ. अनुराधा व्ही हे जीवला पाडा, ठाकूर गाव, गोकळ कॉन्कर्ड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१ येथे स्थित शिव सुरभी सीएचएस लि. अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र. ए/५०६ चे सभासद आणि सह-मालक होते. सौ. अनुराधा व्ही हे सोसायटीचे सभासद आणि सह-मालक यांचे ०४.०४.२०१९ रोजी

निधन झाले. कोणत्याही व्यक्तीला वरील फ्लॅट क्र. ए/५०६) मध्य कोणताही दावा, हक्क, नामधिकार आणि हितसंबंध जसे की. विक्री, भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार, भाडेपड़ा जंगमगहाण, धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे सदर निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत फ्लॅट क्र.ए/५० च्या संदर्भात त्याच्या/तिच्या/त्यांच्या पुष्ठचर्थ कागदोपत्री पुराव्यांच्या प्रतींसह याखालील पूर्विलेल्या पत्त्यावर कळविणे आवश्यक आहे. जर वरील सदर वेळेत कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास, अस समजण्यात येईल की वरीलसदर दस्तावेज आणि मिळकतीकरिता तसे कोणतेही दावेदार नाहीत व सदर फ्लॅटसह व्यवहार करण्यास माझे अशिल मुक्त असतील ठिकाण: मुंबई सही/ स्मिता आर. घाडी

वकील उच्च न्यायालय, मुंबई दकान क्र. ७६/इएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE lotice to the Public hereby given

that Share Certificate Number 185 for 45 shares of Rs. (50) Fifty each numbered 8281 to 8325 issued Basant Park C.H.S. Ltd. R.C Marg, Chembur, Mumbai-40007 in respect of Flat at Flat No. Cof Building No. 08 of the societ belongs to Mr.Baljit Singh Amii Singh Alag has been misplace lost and cannot be traceable. A police Complaint under reference No. 29745 -2022 also lodged a the Chembur Police station by the member. The Society has received an application from the member Mr.Baljit Singh Alag for issue of Duplicate Share Certificate. Member of the public hereby informed that if anyon found the same shall be submitted to the Society Office or to the above address of the member. If no received within a period of 15 days from the publication of this notice he Society shall be free to issue the Duplicate Share Certificate.

The Chairman/ Secretary by Basant Park C.H.S. Ltd.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल मालकी तत्वावर (१) मोहन खबचंद ठाकर (२) किशिन खूबचंद ठाकूर; (३) माया प्रकाश लाला; (४) ठाकूर खूबचंद ठाकूर; आणि (५) पुष्पा नरेश मेरानी यांच्याकडून आणि **मेसर्स नॅशनल ट्रान्सपोर्ट कंपनी** (एक रितसर नोंदणीकृत केलेली भागिदारी पेढी, नोंदणी क्र. बी-२७४४, त्यातील भागिदार

- (१) जसवंतलाल उत्तमलाल कनाकिया;
- (२) कौशिक नवनीतलाल कनाकिया
- (३) निलेश जसवंतलाल कनाकिया (४) हितेश जसवंतलाल कनाकिया (५) महेश ईश्वरलाल कनाकिया ; (६) संजय ईश्वरलाल कनाकिया आणि (७) अमित प्रविणचंद्र कनाकिया यांच्या संमती आणि मान्यतेसह याखाली लिहिलेल्या परिशिष्टामध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या आणि माझगाव विभागातील सी एस. क्र. १०० (भाग) वरील दोन्ही मालमत्ता म्हणजेच (१) . गोदाम क्र. ३६ आणि ५६, युनिट/ ग्रुप क्र. १८, गुलझारी कासमी इस्टेट, ३६, वाडीबंदर

रोड आणि ५६ बेल्वेडेरे रोड, माझगाव, मुंबई -४०००१०; आणि (२) गोदाम क्र. ५४, ग्रुप क्र. २१, गुलझारी कासमी इस्टेट, बेल्वेडरे रोड, माझगाव, मुंबई-४०००१० (यात यानंतर एकत्रितपणे "मालमत्ता" असा उल्लेख करण्यात आलेला आहे) यांची खरेदी करण्यास इच्छुक आहेत.

सदर मालमत्तेतील किंवा त्यातील कोणत्याही

स्वरूपाच्या कोणत्याही भागातील कोणत्याही स्वरूपाचा करारनामा, करार, भाडेपट्टा अनुज्ञप्ती, विक्री, गहाण, धारणाधिकार, आकार, निर्गम, बक्षिस, विकासाधिकार, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, भाडेपटट्याखालील अभिहस्तांकन, वारसा, मृत्युपत्रीत देणगी, उत्तराधिकार, अदलाबदल, भाडेदारी, पोट-भाडेदारी, कब्जा, सुविधाधिकार, भागिदारी न्यास, कुटुंब व्यवस्था/तडजोड किंवा आदेश, अधिकार, प्रसंविदा किंवा अट परिरक्षा, भार किंवा अन्य काही असेल त त्याद्वारे कोणत्याही स्वरूपाचा कोणतार्ह हिस्सा, अधिकार, हक्क, दावा, लाभ, मागणी किंवा हितसंबंध असणाऱ्या किंवा त्यांचा दावा सांगणाऱ्या सर्व व्यक्ती / संस्था यांनी निम्नस्वाक्षरीकर्त्यांना या जाहिरातीच्या तारखेपासून **१४ (चौदा) दिवसांच्या** आत पाठींबा देणाऱ्या दस्तऐवजांसह लेखी स्वरूपामध्ये जात होण्यासाठी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारचे लेखी स्वरूपामध्ये न केलेले दावे दर्लक्षित करण्यात येतील आणि अशा टाव्यांचा अधित्याग आणि/ किंवा परित्याग करण्यात आलेला आहे असे समजण्यात येईल आणि ते आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार

परिशिष्ट:

गोदाम क्र. ३६ आणि ५६, युनिट/ ग्रुप क्र १८, गुलझारी कासमी इस्टेट, ३६, वाडीबंदर रोड आणि ५६ बेल्वेडेरे रोड, सी एस. क्र. १०० (भाग), माझगाव विभाग, माझगाव, मुंबई -४०००१०; आणि खालील प्रमाणे

पूर्व दिशेकडे: बेल्वेडेरे रोड/ हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे मार्ग;

पश्चिम दिशेकडे: अंशतः खाजगी रस्ता आणि अंशतः किशोर कुंज बिल्डींग

दक्षिण दिशेकडे: मुफ्फद्दल मोहल्ला ट्रस्ट यांनी मेसर्स बिपीन सिंथेटिक्स कंपनी यांच्याकडून खरेदी केलेले गोदाम क्र.३४ आणि मुफ्फद्दल मोहल्ला ट्रस्ट यांनी श्री. प्रफुल्ल डेढीया यांच्यांकडून खरेदी केलेले गोदाम क्र.५८, सदर दोन्ही मालमत्ता ग्रुप क्र.१९ चा भाग

उत्तर दिशेकडे: अंशतः किशोर कुंज बिल्डींग, हुस्मी मंजिल आणि अंशतः ग्रुप

गोदाम क्र. ५४, ग्रुप क्र. २१, गुलझारी कासमी इस्टेट, बेल्वेंडेरे रोड, सी एस. क्र. १०० (भाग), माझगाव विभाग, माझगाव मुंबई-४०००१० आणि खालील प्रमाणे

पूर्व दिशेकडे: बेल्वेडेरे रोड/ हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे मार्ग ;

पश्चिम दिशेकडे: हुस्मी मंजिल बिल्डींग, **दक्षिण दिशेकडे:** गोदाम क्र.५६ ; आणि

उत्तर दिशेकडे: अंशतः बॉम्बे रोहा रोडवेज प्रा.लि. यांच्या मालकीतील गोदाम आणि अंशतः हुस्मी मंजिल आज दिनांक ९ सप्टेंबर, २०२२

नोहिद नूरएयेझदान

एझेडबी अँड पार्टनस् वकील आणि सॉलिसिटर्स ३०२, ३रा मजला

पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, मुंबई - ४०००१३

थळ: मुंबई तारीख: सप्टेंबर ०८,२०२२